

आदिवासी उपयोजना राज्यस्तरीय योजनांचा
निधी प्रशासकीय विभागामार्फत अंमलबजावणी
अधिका-यांना उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी २००९/प्र.क्र.१९४/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक : २० नोव्हेंबर, २००९.

प्रस्तावना :- आदिवासी उपयोजनेतर्गत आदिवासीच्या विकासासाठी विविध प्रशासकीय विभागाकडून तसेच आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय योजनांसाठी निधी आदिवासी विकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येतो. आदिवासी विकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणारा निधी हा विविध मंत्रालयीन विभागांच्या अंमलबजावणी अधिका-यांना थेट उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना त्यांच्या नियंत्रणाखालील अंमलबजावणी अधिका-यांना उपलब्ध करून दिलेल्या निधीचे समन्वय राखणे तसेच त्यामधून झालेल्या खर्चाचा अहवाल आदिवासी विकास विभागास सादर करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणा-या राज्यस्तरीय योजनांचा निधी संबंधित मंत्रालयीन विभागामार्फत त्यांच्या नियंत्रणाखालील अंमलबजावणी अधिका-यांना उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनेतर्गत राज्यस्तरीय योजनांसाठी विविध प्रशासकीय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या आदिवासीच्या विकासाच्या योजनांसाठीचा निधी आदिवासी विकास विभागामार्फत विविध मंत्रालयीन विभागांच्या मा.अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव /सचिव यांच्या अधिनस्त ठेवण्यास शासन मंजूरी देत आहे. संबंधित प्रशासकीय विभागानी त्यांना प्राप्त होणारा निधी त्यांच्या नियंत्रणाखालील अंमलबजावणी अधिका-यांना उपलब्ध करून द्यावा.

सदर कार्यपद्धती सन २००९-१० पासून अंमलात आणुयात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र.२००९११२०२१५००९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

श.र.सावंत
(श.र.सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रत,

मा.राज्यपालांचे सचिव

मा.मुख्यमंत्राचे सचिवालय,मंत्रालय,मुंबई

मा.उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई

मा.मंत्री / राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

सर्व मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
मा.मुख्य सचिव,महाराष्ट्र शासन ,मंत्रालय, मुंबई
सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई
मा.प्रधान सचिव (नियोजन विभाग),मंत्रालय, मुंबई
मा.प्रधान सचिव (वित्त विभाग) मंत्रालय, मुंबई
सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
आयुक्त,आदिवासी विकास, नाशिक
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व अपर आयुक्त,आदिवासी विकास,ठाणे/नाशिक /नागपूर/अमरावती
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
सर्व प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र.
सर्व अधिकारी / कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई